

Parinee Crescenzo, "A" Wing, 1102, 11th Floor,  
"G" Block, Plot No. C38 & C39,  
Behind MCA, Bandra Kurla Complex,  
Bandra (E), Mumbai - 400 051, India.  
Phone : 91-22-6124 0444 / 6124 0428  
Fax : 91-22-6124 0438  
E-mail : vinati@vinatiorganics.com  
Website : www.vinatiorganics.com  
CIN : L24116MH1989PLC052224



August 12, 2024

**BSE Limited**  
(Listing Department)  
P. J. Towers, 1<sup>st</sup> Floor,  
Dalal Street, Mumbai – 400 001.

**Scrip Code: 524200**

**National Stock Exchange of India Ltd.**  
(Listing Department)  
Exchange Plaza, Plot No. C/1, 'G' Block,  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai – 400 051.

**NSE Symbol: VINATIORGA / Series: EQ**

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Publication - Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.**

In terms of the Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith extract of the following newspapers, containing publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024;

1. The Economic Times
2. The Maharashtra Times

Kindly take this information on record.

Thanking you,

Yours faithfully,  
For **Vinati Organics Limited**

MILIND  
ARVIND WAGH

Digitally signed by  
MILIND ARVIND WAGH  
Date: 2024.08.12  
10:39:59 +05'30'

**Milind Wagh**  
**Company Secretary/Compliance Officer**

Encl: As above

**Lote Works** : Plot No. A-20, MIDC Industrial Area, Lote Parashuram 415 722 Tal. Khed, Dist. Ratnagiri, Maharashtra, India.  
**Phone** : (02356) 273032 - 33 • **Fax**: 91-2356-272448 • **E-mail**: vinlote@vinatiorganics.com  
**Regd. Office & Mahad Works** : B-12 & B-13/1, MIDC Industrial Area, Mahad 402 309, Dist. Raigad, Maharashtra, India.  
**Phone** : (02145) 232013/14 • **Fax** : 91-2145-232010 • **E-mail**: vinmhd@vinatiorganics.com

# NCLT Okays Oberoi Realty Arm's Proposal to Buy Nirmal Lifestyle

Maulik Vyas & Kailash Babar

Mumbai: The National Company Law Tribunal (NCLT) has approved the resolution plan proposed by an affiliate of listed property developer Oberoi Realty to acquire real estate development firm Nirmal Lifestyle Realty. The resolution plan of Oberoi Constructions involves paying around ₹273 crore to financial, operational and other creditors. The company

was admitted to the corporate insolvency resolution process (CIRP) in December 2021 with claims amounting to over ₹748 crore. As per the order pronounced on Friday, Nirmal Lifestyle Realty's existing equity shares will be cancelled, effectively reducing its share capital to zero. Oberoi Constructions will then inject ₹1 lakh into Nirmal Lifestyle Realty by subscribing to new equity shares, thereby gaining full ownership of the company.

A critical aspect of the resolution plan involves obtaining the necessary permissions or clarifications. Nirmal Lifestyle Realty's existing equity shares will be cancelled, reducing its share capital; Oberoi Constructions to then inject ₹1 lakh by subscribing to new equity shares

concerning the status of the land parcel owned by Nirmal Lifestyle

Realty in the eco-sensitive zone of Sanjay Gandhi National Park in Mumbai suburbs. The plan stipulates that these permissions must be secured from relevant authorities within 180 days from the date of the NCLT's approval. If Nirmal Lifestyle Realty fails to obtain these permissions, the resolution plan will be void and Oberoi Constructions will be released from all obligations. In such a case, any deposits or securities provided by Oberoi

Constructions will be refunded. Shyam Kapadia along with Sikha Ginodia and Gaurav Suryavanshi of law firm ANM Global represented the resolution professional Jayesh Sanghrajka in this matter. The tribunal's ruling also addresses the ongoing legal proceedings involving Nirmal Lifestyle Realty. It directs the management of claims and benefits from these proceedings to be handled by the committee of creditors (CoC).

## NCLT Orders Insolvency Proceedings Against CDEL

Press Trust of India

New Delhi: Corporate dispute tribunal NCLT has ordered initiating insolvency proceedings against Coffee Day Enterprises (CDEL), the parent company of Coffee Day Group which operates Cafe Coffee Day chain of coffee houses. The Bengaluru bench of the NCLT (National Company Law Tribunal) on August 8 admitted the plea filed by IDBI Trusteeship Services (IDBITS) claiming a default of ₹228.4 crore and appointed an interim resolution professional to take care of the operation of the debt-ridden company.

CDEL, which also owns and operates a resort, renders consultancy services and is engaged in the sale and purchase of coffee beans, had defaulted in the payment of coupon payments of redeemable non-convertible debentures (NCDs).

The financial creditor had subscribed 1,000 NCDs through private placement and paid ₹100 crore towards the subscription in March 2019. For that CDEL executed and entered into an agreement with IDBITS, agreeing to appoint as the debenture trustee for the debenture holders. However, CDEL defaulted in paying the accrued aggregate coupon payments due on various dates between September 2019 and June 2020.

Consequently, the debenture trustee, on behalf of all the debenture holders, issued a notice of default on July 28, 2020 to CDEL and approached NCLT.

## CENTUM ELECTRONICS LIMITED

Corporate Identity Number (CIN): L85110KA1993PLC013869

Regd. Office: No. 44, KHB Industrial Area, Yelahanka New Town, Bengaluru - 560 106

Phone: +91-80-41436000 Fax: +91-80-41436005 Email: investors@centumelectronics.com

Website: www.centumelectronics.com



### Extract of the Unaudited Consolidated Financial Results for the First Quarter ended 30<sup>th</sup> June, 2024

Sl. No.	Particulars	(INR. in Millions)		
		Quarter ended		Year ended
		30-06-2024 (Unaudited)	30-06-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from Operations	2,471.32	2,490.89	10,976.34
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(30.26)	40.09	127.57
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(30.26)	40.09	78.78
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(38.43)	14.49	(27.55)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(32.20)	13.13	(5.20)
6	Equity Share Capital (Face value of Rs. 10 per share)	128.97	128.85	128.88
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			1,903.84
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations)			
	(a) Basic :	(2.45)	2.50	1.38
	(b) Diluted :	(2.45)	2.47	1.36

**Notes:**

1. Brief of unaudited Standalone Financial Results for the first quarter ended 30<sup>th</sup> June, 2024 is as follows:

Particulars	(INR. in Millions)		
	Quarter ended		Year ended
	30-06-2024 (Unaudited)	30-06-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)
Net Sales / Income from Operations	1,349.75	1,290.27	6,395.20
Profit before tax	60.81	95.76	489.98
Profit after tax	44.96	71.22	362.52

2. The unaudited Standalone and Consolidated financial results have been reviewed by the Audit Committee in their Meeting held on August 08, 2024 and approved by the Board of Directors of the Company at their Meeting held on August 09, 2024.  
3. The above is an extract of the detailed format of quarter ended unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Standalone and Consolidated financial results are available on the websites of the stock exchanges www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.centumelectronics.com

For CENTUM ELECTRONICS LIMITED

Sd/-  
Apparao V Mallavarapu  
Chairman & Managing Director  
DIN : 00286308

Place : Bengaluru  
Date : August 09, 2024

**E-AUCTION SALE NOTICE**  
**UNIPLY INDUSTRIES LIMITED (In Liquidation)**  
**Liquidator: L V SHYAM SUNDAR**  
Liquidator Address: No.113/52, 3rd Floor, Ankur Plaza, G N Chetty Road, Parthasarathi Puram, T. Nagar, Chennai - 600 017  
Email: uniplyp@pkfrivival.com ; shyam.ascend@gmail.com; Contact No. 93802 84913

**E-Auction Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016**  
**DATE & TIME OF AUCTION: 16.09.2024**  
For S.No.1: 11.00 a.m to 12.00 p.m & For S.No.2: 03.00 p.m to 04.00 p.m (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of assets and properties forming part of Liquidation Estate of M/s Uniply Industries Limited (In Liquidation) in possession of the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai vide order dated 03.05.2023. In case of multiple bidders, the sale of properties will be done by the undersigned through the e-auction platform <https://ncltauction.auctiontiger.net>

S.No	Asset	Reserve Price*	Incremental Price
1	Brand UNIPLY Trademark in Application No.730051 under Class 19 and 28 other related trademarks.	₹ 4,00,00,000/- EMD*	₹ 5,00,000/-
2	4,00,000 shares of M/s Artmatrix Technology Sdn.Bhd., a Malaysian Private Company forming part of the Liquidation Estate of M/s Uniply Industries Limited	₹ 26,95,35,000/- EMD*	₹ 5,00,000/-

\*Exclusive of GST if applicable

**Terms and Condition of the E-auction are as under:**

- E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider M/s E-Procurement Technologies Limited (Auction Tiger). The Last date for submission of eligible documents by the bidder(s) is 26<sup>th</sup> August, 2024.
- The Last Date to apply for EMD is 14<sup>th</sup> September, 2024. The Demand draft shall reach the office of liquidator on/before 14<sup>th</sup> September, 2024, 06:00 p.m.
- The Eligibility for bidders to participate will be any person who is qualified under Section 23A of The Insolvency and Bankruptcy Code, 2016. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale can be availed by mailing to uniplyp@pkfrivival.com
- The successful bidder of the auction for item No. 2 will be responsible for communicating and obtaining the necessary approval(s) from the Board of Directors and Shareholders of Artmatrix Technology Sdn. Bhd.

Date : 12.08.2024  
Place : Chennai  
L V SHYAM SUNDAR, Liquidator  
Reg No: IBB/IPA-002/IP-N00262/2017-18/10775

**E-AUCTION FOR DISPLAY OF COMMERCIAL ADVERTISING CONTRACT**

E-Auction for display of commercial Advertising contract over Rangiyia Division. **Description:** E-auction for awarding Railway Display Network contract for Supply, installation, operation and maintenance of video wall and Led TV screen at different railway station over Rangiyia division with scope of display of advertisement along with Railway messages in 50:50 time slot/space sharing for a period of 05 years.

Seq No.	Lot No.	Place
AA/1	ADVT-RNY-TNL-OSD-135-22-2	Tangla Station
AA/2	ADVT-RNY-NBQ-OSD-137-22-2	New Bongaligaon station
AA/3	ADVT-RNY-HMY-OSD-132-22-2	Harmuti station
AA/4	ADVT-RNY-RPAN-OSD-134-22-2	Rangapara North station
AA/5	ADVT-RNY-BUF-OSD-140-22-2	Bijni station
AA/6	ADVT-RNY-TIHU-OSD-150-22-2	Tihu station
AA/7	ADVT-RNY-RPAN-OSD-131-22-2	Rangiyia station
AA/8	ADVT-RNY-NHLN-OSD-133-22-2	Naharlagun station
AA/9	ADVT-RNY-PBL-OSD-148-22-3	Pathsala station
AA/10	ADVT-RNY-ULG-OSD-136-22-2	Udalguri station
AA/11	ADVT-RNY-BNGN-OSD-139-22-2	Bongaigaon station
AA/12	ADVT-RNY-GLPT-OSD-142-22-2	Goalpara Town station
AA/13	ADVT-RNY-NLV-OSD-147-22-2	Nalbari station

**Auction Start Date & Time:** 10.00 hrs. of 24-08-2024. **Auction Close Date & Time:** 12.30 hrs. of 24-08-2024. **Rate Unit:** Annual Licensing Fee. **Trips/Days:** 1826. **Category:** (Advertising - On Station Premise (Digital)). Prospective bidders are requested to visit E-Auction Leasing Module on IREPS website [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in)  
Divisional Railway Manager (C), Rangiyia

**NORTHEAST FRONTIER RAILWAY**  
Serving Customers With A Smile

**VINATI ORGANICS LIMITED**  
Regd. Office : B-12 & B-13/1, MIDC Indl. Area, Mahad - 402 309, Dist. Raigad, Maharashtra.  
Corp. Office: Parinee Crescenzo, 1102, 11th Floor, "G" Block, Plot No. C38 & C39, Behind MCA, BKC, Bandra (E), Mumbai - 51.  
Phone - +91-22-61240444/28, Fax - +91-22-61240438  
CIN - L24116MH1989PLC052224, Email - shares@vinatiorganics.com, Website - www.vinatiorganics.com

**Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter Ended June 30, 2024**  
(₹ in Crore, Except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.2024 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
		1.	Total income from operations	524.71
2.	Net profit / (loss) for the period before tax	112.12	92.50	431.96
3.	Net profit / (loss) for the period after tax	84.16	69.40	322.97
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other comprehensive income after tax)	84.02	69.27	322.44
5.	Paid up Equity share capital	10.37	10.37	10.37
6.	Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 1/- each)			
	Basic	8.12	6.69	31.15
	Diluted	8.12	6.69	31.15
7.	Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 1/- each)			
	Basic	8.12	6.69	31.15
	Diluted	8.12	6.69	31.15

Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March, 2024 is ₹ 2451.19 Crore.

**Note:**  
The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.06.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE and NSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and on Company's website at [www.vinatiorganics.com](http://www.vinatiorganics.com).

**Key numbers of Unaudited Standalone Financial results :**  
(₹ in Crore)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.2024 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
		1.	Revenue from operations	524.71
2.	Profit before tax	114.35	92.51	432.47
3.	Net Profit after tax	86.00	69.42	323.39

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 10.08.2024.

**For Vinati Organics Limited**  
Sd/-  
Vinod Saraf  
Chairman  
DIN : 00076708

Place : Mumbai  
Date : 10/08/2024

**Bennett & Coleman THE TIMES OF INDIA**

**CAN A SMARTWATCH PREDICT YOUR CARDIAC HEALTH?**

Smartwatches are great for tracking essential health metrics, especially in the case of heart conditions. Cardiologists have started recommending them as screening tools, with their smart features acting like on-the-spot ECGs to detect rhythm disorders early. So, are smartwatches accurate indicators of cardiac health?

Every **Wednesday**, get answers to more such thought-provoking questions in The Times of India Health+ section - your credible go-to source for anything to do with health and wellness. Receive a weekly round-up of in-depth articles researched by a team of experts.

To know more, visit [toi.in/healthPlus](http://toi.in/healthPlus)

**TOI HEALTH+**

**THE TIMES OF INDIA**  
CHANGE Begins Here

To get started with your copy of The Times of India, please call 1800 1200 004 or visit [subscribe.timesofindia.com](http://subscribe.timesofindia.com)

VML 5758.2024

